

BAFNA PHARMACEUTICALS LIMITED

CIN: L24294TN1995PLC030698

Regd. Off: 299, Thambu Chetty Street, Chennai-600 001, Tel: 044 - 2526 7517 / 2527 0992,

Fax: 044 25261264, E-mail: info@bafnapharma.com, Website: www.bafnapharma.com

	Extracts of Standaione Un-Audited Financial Results for the Quarter Ended 30th June 2022									
	(Rs. In Lakhs) except El									
S.No.	Particulars	3 months ended 30.06.2022	3 months ended 31.03.2022	3 months ended 30.06.2021	For the previous year ended 31.03.2022					
		Unaudited	Audited	Unaudited	Audited					
1	Total Income	1822.82	1625.08	2142.86	8724.24					
2	Net Profit (Loss) from activities after tax	135.61	(90.83)	208.69	512.71					
3	Equity Share Capital	2365.63	2365.63	2365.63	2365.63					
4	Earnings Per Share Basic : Diluted :	0.57	(0.38)	0.88	2.17					

Note: The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The detailed Results are available on the website of the Exchange and also on the Company's website

For BAFNA PHARMACEUTICALS LIMITED Place : Chennai Date : 11.08.2022 Sd/- S.Hemalatha **Executive Director**



SUDITI INDUSTRIES LIMITED

CIN: L19101MH1991PLC063245 Registered Office: C-253/254. M.I.D.C., T.T.C. Industrial Area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai – 400 705.

Tel: 67368600/10. E-mail: cs@suditi.in Website: www.suditi.in

EXTRACT OF UN-AUDITED STATEMENT OF CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS

A) Consolidated FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022 (Rs. in Lakhs except earning per share)									
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)				
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended				
		30.06.2022	30.06.2021	31.03.2022	31.03.2022				
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)				
1	Total income from operations (net)	3,070.59	1,942.56	2,553.13	10,413.96				
2	Net Profit/(Loss) for the period								
	(Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3.16	(3.76)	(2,277.76)	(2,220.45)				
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	3.16	(3.76)	(3,041.23)	(2,983.92)				
4	Net Profit/(Loss) for the period after Tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.76	(11.11)	(3,038.89)	(2,986.02)				
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit for the period (after tax)								
	and other Comprehensive income (after tax)	1.54	(34.46)	(3,471.53)	(3,501.03)				
6	Paid-up Equity Share Capital								
	(Face Value of Rs.10/- per share)	1,755.41	1,755.41	1,755.41	1,755.41				
7	Other Equity	-	-	-	(3,718.11)				
8	Earnings per share (of Rs.10/- each)								
	(for continuing and discontined operations):								
П	a) Basic	0.01	(0.20)	(19.78)	(19.94)				

0.01

(0.20)

(19.78)

(19.94)

B) Statituatorite (Hs. in Lakins except earning						
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	
		30.06.2022	30.06.2021	31.03.2022	31.03.2022	
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	
1	Total income from operations (net)	2,704.62	1,859.91	2,260.22	9,908.96	
2	Net Profit/(Loss) for the period					
	(Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5.62	(24.55)	(2,327.68)	(2,269.90)	
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	5.62	(24.55)	(2,954.18)	(2,896.40)	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	4.13	(31.90)	(2,953.44)	(2,900.10)	
5	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit for the period (after tax)					
	and other Comprehensive income (after tax)	4.13	(31.90)	(2,949.60)	(2,896.26)	
6	Paid-up Equity Share Capital					
	(Face Value of Rs.10/- per share)	1,755.41	1,755.41	1,755.41	1,755.41	
7	Other Equity	-	-	-	(1,976.86)	
8	Earnings per share (of Rs.10/- each)					
	(for continuing and discontined operations):					
	a) Basic	0.02	(0.18)	(16.80)	' '	
	b) Diluted	0.02	(0.18)	(16.80)	(16.50)	

Notes:

Place : Navi Mumbai

Date: 10th August, 2022

b) Diluted

R) Standalone

- 1) The above Un-Audited Financial Results for the quarter ended June, 2022 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on 10th. August, 2022. Further the statutory auditors have performed a "Limited Review "of the above Un-Audited Financial Results and their opinion is not modified.
- 2) The Company has prepared these Standalone and Consolidated Financial Results in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- 3) In accordance with Ind AS 108 "Operating Segments", the Company has only one reportable Primary Business segment viz. Hosiery Fabrics and Garments. Further, the Company does not have separate identifiable bifurcation of Assets as the entire operations are undertaken for Hosiery Fabric/Garments only. 4) The sales business activities of subsidiary company, M/s. Suditi Sports Apparel Limited, is in full swing. It uses the online
- sales platform as the main source of sales business activities in the exclusively earmarked garment and apparel related to the sport and other sports related activities. The company continues to execute various licentiate agreements with renowned sports clubs and related entities. The business prospects of the subsidiary company M/s. Suditi Design Studio Limited is adversely affected in view of the
- Covid 19 pandemic situation. Considering the economic situation prevailing in the country and the slump prevailing in the retail sector, the holding company has acquired the balance portion of the Equity capital held by other shareholders and accordingly the company has now become a wholly owned subsidiary company. This will help the subsidiary company to have access to better financial and marketing sources. Accordingly the management has considered it appropriate to continue the company as a going concern.
- The joint venture company M/s. SAA & Suditi Retail Pvt. Ltd. has prepared the financial results on a going concern basis because of the brand value and the support extended by the celebrity actresses Ms. Anushka Sharma and also M/s. Suditi Industries Limited an established quality fabric and garment manufacturer. Accordingly, the management considers the present conditions as temporary in nature and has decided to maintain the decision of considering it as a going concern
- 7) The figures of the quarter ended 31/03/2022 are the balancing figures between the audited figures of the full financial years ended 31/03/2022 and the published year-to-date Ind AS figures up to third quarters ended 31/12/2021.

which was taken while approving the 31st. March 2022 results.

- The company had filed draft offer documents with BSE Limited in respect of issue of shares on rights basis not exceeding Rs.30 crores and the company has received in-principle approval from BSE Limited for the same. Now the company is in the process of completing the final offer documents and other remaining procedures to open the issue for subscription of
- The Board has approved the proposal seeking Shareholder's approval for disposal/ sale of property located at C-253/254. MIDC, TTC Indl. Area, Pawne Village, Turbhe, Navi Mumbai - 400 705 in order to facilitate relocation of the plant at the
- 10) a) Although the COVID 19 Pandemic situation has not further deteriorated as anticipated by the experts, the impact of the after effects still continue to affect the performance of the company severely. As a result, the company has reported insignificant profit in the current quarter. The company has already taken necessary remedial measures to reduce the impact of the pandemic and accordingly calibrated the scale of operations. The Company has evaluated and factored all the possible effects in its working including the likely impact that may result from the COVID-19 pandemic as well as all events and circumstances up to the date of approval of these financial results on the carrying value of its assets and liabilities as at 30th. June, 2022 in the best possible manner.
- b) However, the impact assessment due to COVID-19 is still an on-going process given the uncertainty associated with the nature and duration. The Company will continue to monitor any material changes as the situation evolves.
- 11) This Statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by Circular CIR/CFD/FAC/62/2016 dt.05/07/2016.
- 12) The figures are re-grouped / re-arranged and re-classified wherever necessary. The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).

By order of Board of Directors For SUDITI INDUSTRIES LIMITED

RAJAGOPAL RAJA CHINRAJ WHOLETIME DIRECTOR (EXECUTIVE DIRECTOR) DIN: 00158832

CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

Registered Office: 5-Kumud Apartment Co.Op. Hsg. Soc. Ltd., Karnik Roac Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane-421301 Corporate Office: Empire House, 3rd Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001 Tel. No.: (022) 22078382 CIN No.: L99999MH1942PLC003556

Website: www.thechemonharmalaboratoriesltd.com Fmail.ld; chemonharmalab@gmail.com NOTICE OF THE 80th ANNUAL GENERAL MEETING, E-**VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

- NOTICE is hereby given that the 80th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED ("The Company") will be held on Thursday, September 08, 2022 at 04:00 p.m. at the Registered Office of the Company at 5-Kumud Apartment Co. op. Hsg. Soc. Ltd., Karnik Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane- 421301, for the purpose of transacting businesses as set out in the Notice of the 80th AGM.
- Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for 2022 containing Financial Statements, Director's Report, Auditor's Report which inter-alia contains the process and manner of e-voting, Proxy form and Attendance Slip, etc along with User Id and Password have been e-mailed to all the shareholders whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s) as a part of green initiative measures. The dispatch has been completed on August 11, 2022. The aforesaid documents are also hosted on the website of the Company viz. www.thechemopharmalaboratoriesltd.com and website of the stock exchange viz. www.bseindia.com and also on the website of CDSL.
- In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Company is pleased to provide remote e-voting facility to its members, to vote from a place other than venue of the AGM. The Company has engaged the services of Central Depository Securities (India) Limited ("CDSL") to provide e-voting facilities enabling the members to cast their vote in a secure manner.
- Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Share Transfer books will remain closed from Friday, September 02, 2022 to Thursday, September 08, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. All the Members are informed tha
- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting facility will commence on **Monday**. **September 05. 2022 a** 9.00 a.m. and will end on Wednesday, September 07, 2022 at 5.00 p.m.
 The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means of AGM is Thursday, September 01, 2022;
- The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date on Thursday
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cutoff date i.e. **Thursday, September 01, 2022**, may obtain the login ID and password by sending a request at www.evotingindia.com. However, if you are already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password/PIN can be utilized for casting vote:
- Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by remote e-
- voting shall be able to exercise their right at the AGM through ballot paper;

 (viii) CS Hemant Shetye, Designated Partner, (HSPN & Associates LLP), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- In case of any query/grievances in relation to e-voting may be addressed to the Compliance officer at chemopharmalab@gmail.com or may write an email at helpdesk.evoting@cdsl.com

 By Order of the Board

By Order of the Board FOR CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

ASHOK SOMAN Place: Mumbai Date: 12" August, 2022

(DIN - 03063364



the line pipe people

Registered office: Man House, 101, S. V. Road, Opp. Pawan Hans, Vile Parle (W), Mumbai - 400 056 $Website: www.mangroup.com \mid Email: investor.relations@maninds.org \mid CIN: -L99999MH1988PLC047408$

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED **RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022**

(Rs. In Lakhs)									
		STANDAL	ONE	CONSOLIDATED					
5	Quarter	Ended	Year Ended	Quarter	Ended	Year Ended			
Particulars	30.06.2022	30.06.2021				31.03.2022			
						Audited			
Total Income from Operations	49,533	40,371	209,408	51,049	40,371	213,863			
Net Profit / (Loss) for the period (before Tax,									
Exceptional and/or Extraordinary items#)	1,445	2,501	13,461	1,379	2,501	13,497			
Net Profit / (Loss) for the period before Tax									
(after Exceptional and/or Extraordinary items#)	1,445	2,501	13,461	1,379	2,501	13,497			
Net Profit / (Loss) for the period after Tax									
(after Exceptional and/or Extraordinary items#)	1,050	1,928	10,122	984	1,928	10,158			
Total Comprehensive Income for the period									
(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)									
and other Comprehensive Income (after Tax)	1,043	1,909	9,708	977	1,909	9,718			
Paid up Equity Share Capital	3,005	2,855	2,959	3,005	2,855	2,959			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown									
in the Audited Balance Sheet of the previous year			91,056			91,259			
Earning Per Share (of Rs. 5/- each)									
Basic (Rs.)	1.75	3.38	17.72	1.63	3.38	17.78			
Diluted (Rs.)	1.75	3.21	17.46	1.63	3.21	17.52			
	Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax) Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earning Per Share (of Rs. 5/- each) Basic (Rs.)	Particulars 30.06.2022 Unaudited Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax) Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earning Per Share (of Rs. 5/- each) Basic (Rs.) 1.75	Quarte-Ended 30.06.2022 30.06.2021 30.06.2022 30.06.2021 Unaudited Unaudited Total Income from Operations 49,533 40,371 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 1,445 2,501 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,445 2,501 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,050 1,928 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax) 1,043 1,909 Paid up Equity Share Capital 3,005 2,855 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earning Per Share (of Rs. 5/- each) 1,75 3,38	Particulars 30.06.2022 30.06.2021 31.03.2022 20 20 20 20 20 20 20	Particulars Quarter Year Ended Quarter 30.06.2022 30.06.2021 31.03.2022 30.06.2022 Total Income from Operations 49,533 40,371 209,408 51,049 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 1,445 2,501 13,461 1,379 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,445 2,501 13,461 1,379 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,050 1,928 10,122 984 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax) 1,043 1,909 9,708 9,77 Paid up Equity Share Capital 3,005 2,855 2,959 3,005 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earning Per Share (of Rs. 5/- each) 1,75 3,38 17,72 1,63 Basic (Rs.) 1,75 3,38 17,72 1,63	Particulars Constant Consta			

- The above is an extract of the detailed format of the Quarter ended results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarter ended Unaudited Financial Results as reviewed by the Audit Committee on August 11, 2022, and subsequently approved by the Board of Directors on same date are available on the Company's website i.e. http://www.mangroup.com and also available on the websites of Stock Exchanges websites viz BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).
- The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant Rules issued there under and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified / regrouped/ restated, whenever necessary.
- The outstanding order book position as on date is approx. Rs.1,000 crs to be executed in 5 to 6 months.
- On account of pendancy of implementation of Scheme of Merger-Demerger, the Financial Statement of Merino Shelters Private Limited, wholly owned Subsidiary of the company have not been consolidated as required by Indian Accounting Standards (IND AS) 110 issued by Institute of Chartered Accountants of India

For Man Industries (India) Limited Sd/-



Place : Mumbai Date: August 11, 2022 R C Mansukhani Chairma DIN - 00012033

Haldyn Glass Limited

CIN No.L51909GJ1991PLC015522

Registered Office: Village Gavasad, Taluka Padra, Dist. Vadodara - Gujarat - 391 430 Tel: 02662242339, Fax: 02662 245081, E-mail: baroda@haldvn.com, Web: www.haldvl

1	lei. 02002242003, 1 ax. 02002 240001, E-mail. baroda@naidyn.com, vveb. www.naidyngiass.com									
	Statement of Unaudited Financial Results For The Quarter Ended 30th June, 2022 (₹ In lakhs)									
Sr	PARTICULARS		STANDAI	LONE						
No	PARTICULARS	QUARTER ENDED			YEAR ENDED	q	YEAR ENDED			
ı		30.06.2022	30.06.2022 31.03.2022 30.06.2021		31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	
L		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total Income	7,787.33	5,734.26	4,518.47	21,795.05	7,787.33	5,734.26	4,518.47	21,795.05	
2	Profit before Tax, exceptional items	622.53	27.39	369.79	1,350.51	622.53	27.39	369.79	1,350.51	
3	Profit before Tax	622.53	27.39	369.79	1,350.51	622.53	27.39	369.79	1,350.51	
4	Share of Profit / (Loss) of Joint Venture	N/A	N/A	N/A	N/A	227.16	159.35	(57.42)	95.80	
5	Profit After Tax and Share of Profit / (Loss) of Joint Venture	432.14	145.64	273.80	1,086.60	659.30	304.99	216.38	1,182.40	
6	Total Comprehensive Income for the period net of tax	379.02	191.19	311.52	1153.98	606.18	352.84	253.74	1,262.30	
7	Reserves excluding revaluation reserves				16,585.76				14,806.41	
8	Basic & Diluted Earning Per Share (* Not Annualised) Rs.	*0.80	*0.27	*0.51	2.02	*1.23	*0.57	*0.40	2.20	

1. The above results are reviewed by the Audit Committee, have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meeting held on August 11. 2022.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No. CIR/CF/FAC/62/2016 dated 5th July, 2016. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website, www.haldvnglass.com

Mumbai : August 11, 2022



GLASS WITH CARE

For and on behalf of the Board Sd/ TN SHETTY **Managing Director**

CIN: L24240MH1952PLC008951: Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street Mumbai 400 001: Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051; Email Id: investor.relations@trent-tata.com; Tel: 022-67009000; Website: www.trentlimited.com

Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2022

STANDAL ONE

Rs. In Crores CONSOLIDATED

		STANDALONE							
	Particulars -	For Quarter Ended			For Year ended	For Quarter Ended		d	For Year ended
		30 th June, 2022	31 st March, 2022	30 th June, 2021	31 st March, 2022	30th June, 2022	31st March, 2022	30th June, 2021	31 st March, 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	1,694.37	1,287.40	379.64	4,159.70	1,846.98	1,372.97	544.79	4,673.23
2	Net Profit/(Loss) for the quarter / period/ year (before tax,	132.96	94.87	(110.24)	336.16	146.71	(1.28)	(151.82)	138.66
	exceptional and /or extraordinary items)								
3	Net Profit/(Loss) for the quarter/ period/ year (before tax after	132.96	94.72	(110.24)	323.00	146.71	(1.28)	(163.72)	111.22
	exceptional and /or extraordinary items)								
4	Net Profit/(Loss) for the quarter/ period/ year (after tax after	102.62	74.87	(83.75)	249.63	114.93	(20.87)	(138.29)	34.60
	exceptional and /or extraordinary items)								
5	Total Comprehensive Income after tax for the quarter/period/	102.57	81.12	(83.49)	246.84	114.85	(6.14)	(137.91)	40.71
	year (Comprising Profit/ (Loss) for the quarter/ period/year								
	(after tax) and Other Comprehensive Income(after tax))								
6	Paid-up equity share capital	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55	35.55
	(Face Value of Rs.1 per Equity Share)								
7	Reserves (Excluding revaluation reserve)	2,651.19		2,296.94	2,587.67	2,293.64		2,042.00	2,213.89
8	Securities Premium Account	1,924.30		1,924.30	1,924.30	1,924.30		1,924.30	1,924.30
9	Networth	2,783.50		2,432.38	2,720.00	2,443.67		2,186.34	2,364.00
10	Paid up Debt Capital/outstanding Debt				4,580.89				
11	Outstanding Redeemable Preference Shares								
12	Debt Equity Ratio	1.70		1.45	1.68				
13	Earning Per Share (of Rs. 1/- each) (not annualised):								
	(a) Basic	2.89	2.11	(2.36)	7.02	3.67	0.00	(3.56)	2.98
l I	(b) Diluted	2.89	2.11	(2.36)	7.02	3.67	0.00	(3.56)	2.98
14	The state of the s	7.00		7.00	7.00	7.00		7.00	7.00
15	Debenture Redemption Reserve	100.00		100.00	100.00	100.00		100.00	100.00
16	Debt Service Coverage Ratio	2.04		(0.50)	0.93				
17	Interest Service Coverage Ratio	2.44		(0.61)	2.10				

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and nseindia.com) and the Company's website www.trentlimited.com.
- The above unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June 2022 were reviewed by the Audit Committee and recommended to the Board, which was thereafter taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on 11th August 2022.
- a) The exceptional item in the standalone financial results for the quarter ended 31st March 2022 of Rs. 0.15 crores was with respect to the impairment of investment in Trent Global Holdings Limited (TGHL). For the year ended 31st March 2022, an amount of Rs 13.16 crores relates to the impairment of investment in TGHL and Commonwealth Developers Limited (CWDL).
- b) The exceptional item in the Consolidated financial results for the quarter ended 30th June 2021 included provisioning of Rs.11.90 crores for the proposed redevelopment/ restructuring of a property owned by a wholly owned subsidiary. For the previous year ended 31st March 2022, exceptional items include the aforementioned redevelopment/restructuring provisioning and in addition a provisioning of Rs.15.54 crores on account of uncertainty in the utilisation of accumulated Goods and Services Tax (GST) credit of select downstream entities.
- Figures of the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and year to date figures up to the third quarter of the relevant financial year and have been subjected to limited review by the auditors.
- The statutory auditors of the company have carried out limited review of Standalone and Consolidated financial results for the current quarter and have issued an unmodified opinion

11th August, 2022

For and on behalf of the Board of Directors N.N.Tata Chairman

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

माझे अशील न्यु निर्मल नगर को-ऑप.हौ.सो **लि..** भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे-४०११० यांना सध्या (१) स्वर्गीय श्री. नरेंद्र कांतिलाल शाह व (२) श्रीमती हन्साबेन ऊर्फ हन्शाबेन नरेंद्र शाह यांच्या संयक्त नावे असलेले फ्लॅट क्र.११४. १ला मजला, क्षेत्रफळ १८.५८ चौ.मी. (बिल्टअप) निर्मल नगर, अंबाजी स्ट्रीट, जनता नगर रोड, भाईंदर (प.). जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेबाबत अनुक्रमांक ११६ ते १२० (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क.२४ चे ५ शेअर्स **श्रीमती** हन्माबेन ऊर्फ हन्शाबेन नरेंद्र शाह यांच्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज प्राप्त झाला आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त फ्लॅट व शेअर्सचे हस्तांतरणाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांर्न माझ्याकडे पत्ता-**लिगल पॉईंट. जी / २–ए. कोमल** टॉवर, पटेल नगर, भाईंदर (प.)-४०११०१ येथे आजच्या तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे अन्यथा माझे अशिलाकडून उपरोक्त फ्लॅट व शेअर्स सदर श्रीमती हन्साबेन उर्फ हन्शाबेन नरेंद्र शाह यांच्य नावे हस्तांतर करतील.

संदर्भ/क्र./पीएन/८१४/२०२२ सही/-दिनांक: १३.०८.२०२२ अमित पारेख (वकील उच्च न्यायालय)

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. राजेश टी. मोदी, ई-२०६, पाम स्प्रिंग-ई हौसिंग सोसायटी लि., लिंक रोड, मालाड पश्चिम), मुंबई-४०००६४ यांच्याकडून त्यांचे फ्लॅटचा मुळ विक्री करारनामा हरवला आहे. सदर मालमत्ता सर्व अधिभार, दावा, विवाद, मालकीहक्क किंवा कोणत्याही प्रकारचे तारणापासून मुक्त आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर करारनामा सापडल्यास किंवा अधिकार दस्तावेज सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेबाबत वारसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय आमच्या अशिलाच्या नावे व्यवहार पुर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत

दिनांक: १३.०८.२०२२ सही/-ठिकाण: मालाड, मुंबई दीपक ठाकूर वकील उच्च न्यायालय

सचना

श्री. बाबुलाल गागलभाई शाह हे दी ओम दत्त मंदि को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, हरि विजय मार्ग, दत्त मंदिर रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ या सोसायटीच्या सदस्य आहेत आणि दी ओम दत्त मंदिः को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या १ल्य मजल्यावरील फ्लॅट क्र.ए/१०४ चे धारक आहेत क्षेत्रफळ ४५० चौ.फ. बिल्टअप क्षेत्र आहे. यांचे २६.०४.२००९ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. श्री. सुधीर बाबुलाल शाह, मयताचा मुलगा यांर्न दिनांक १३.0६.२०२२ रोजीचे नोंदणीकृत मुक्तत करारनामाच्या आधारावर त्यांच्या नावे सदर फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र हस्तांतर व मयत सदस्याचे सोसायटीच्य

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१**५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपः वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत वर दिलेल्या मदतीत जर काही दावे /आक्षेप प्राप्त झाले नाहीत । तर प्रयत संभासराच्या सोसायरीच्या भांडतल । मिलकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायर उपविधीतील तस्तरींमधील दिलेल्या मार्गाने श्री सधीर बाबलाल शाह है व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, . सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी

दी ओम दत्त मंदिर को-ऑपरेटिव्ह हौसिंग दिनांक: १३.०८.२०२२ सोसायटी लिमिटे (सचिव ठिकाण: मालाड, मुंबई

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, मे. कल्पतरु सोहम प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (बिल्डर व विकासक) कार्यालय क्र.१११ मेकर चेंबर-४, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ आणि श्री. केरमान शावेक्स करनजीया यांच्य दरम्यान झालेला खोली क्र.२/बी-६०३. सिद्धांचल फेज-१, वसंत विहार, ठाणे या जागेकरिता उपनिबंधक ठाणे क्र.१३ यांचे कार्यालयात दिनांव १५.१०.१९९४ रोजीचे नोंदणी क्र.२९६१/१९९४ अंतर्गत नोंद असलेले दिनांक १५.१०.१९९४ रोजीचे मळ विक्री व हस्तांतर करारनामा झाले होते. सदर मुळ विक्री करारनामा व हस्तांतर करारनामा माझे अशील श्रीमती मंजिरी दिलीप चुनेकर यांच्याकडून हरवले आहे. त्यांनी सदर जागा पहिले मालक श्री केरमान शावेक्स करनजीया यांच्याकडून खरेदी केली होती. सदर दस्तावेज हरविलेबाबत ठाणे पोलीस ठाणे येथे दिनांक ०८.०८.२०२२ रोजीचे तक्राग नोंद क्र.९६३/२०२२ अन्वये नोंद करण्यात आली

जर कोणा व्यक्तीस ते सापडल्यास त्यांनी खार्ल नमुद केलेल्या विकलाकडे आणुन द्यावे. श्रीमती मंजिरी दिलीप चनेकर या सदर खोली जागेच्य मालक/वहिवाटदार असल्याने त्यांना भविष्यात योग्य खरेदीदाराकडे सदर जागा विक्री व हस्तांतर करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस. न्यास/ वित्तीय संस्थेस सदर जागा विकी व हस्तांतरणाबाबत आक्षेप असल्यास त्यांनी खाली नमूद केलेल्या वकीलांकडे सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत लेखी स्वरुपात कळवावे.

सही/-ॲडव्होकेट कांचन पी. नलावडे ए/१०१, परिवार को-ऑप.हौ.सो.लि., कांजुरमार्ग (पुर्व), मुंबई-४०००४२.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Raja Sandeep @ Sandeep Amarnath Chotmaradi S/o Raja Amarnath of Satguru SRA CHSL, 'B' Wing Flat No.1211, 12th Floor, Punjabi Colony, Sion Koliwada GTB Nagar, Mumbai-400037. (Maharashtra -India) is applying to the Secretary to the Government of India in the Ministry of Home Affairs for naturalisation, and that any person who knows any reason why naturalisation should not be granted should send a written signed statement of the facts to the said secretary

SUPRA PACIFIC MANAGEMENT CONSULTANCY LIMITED

CIN: L74140MH1986PLC039547

Registered Office: No: 3, Ground Floor, Building No: 12, Amar Niketan Nr. JB Nagar Post Office, JB Nagar, Andheri East Mumbai Mumbai City MH 400059

Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and 3 months ended June 30, 2022

30.06.2022

232.77

21.53

21.53

9.43

9 43

1128.31

649.48

0.10

The above is an extract of the detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly results available on the stock exchange

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड

सीआयएन:एल७४९९९एमएच१९८३पीएलसी०२९४०८

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, देवीदास मेन्शन, मीरवेदर रोड, कुलाबा, मुंबई-४०००३९. **दूरध्वनी:**९१-२२-२२८३७४८९/९०,

E-mail:office@goldcrestgroup.com | Website:www.goldcrestgroup.com

३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सदर वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल

तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमून

मार्च, २०२२ तिमाहीचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाही अखेरीपर्यंत प्रकाशित वर्ष

. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या www.goldcrestgroup.com आणि

बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाची मुख्य माहिती खालीलप्रमाणे:

MAN

नोंदणीकृत कार्यालय: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.), मुंबई–४०००५६.

वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:investor.relations@maninds.org

सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

the line pipe people

संपलेली

तिमाही

३०.०६.२२

. खापरिक्षित

४९५३३

9884

9884

9040

9083

3004

9.0

9.04

संपलेली

तिमाही

30.08.29

नेखापरिक्षित

8030

240

2409

9820

2644

3.30

3.29

संपलेले

३१.०३.२२

नेखापरिक्षित

208806

93866

93889

90923

2848

9(9.(93

१७.४६

वर्ष

संपलेर्ल

तिमाही

49089

9309

9309

९८४

3000

9.83

9.६३

30.08.22

कंपनीच्या www.goldcrestgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

(84.00)

(254.08)

(903. & &)

(903.88)

५६८.९८

(3.04)

(3.04)

(84.00)

(२६५.८६)

(903.8८)

(903.28)

website of BSE (<u>www.bseindia.com</u>) and on Company's website (<u>www.suprapacific.com</u>)

Particulars

Net Profit / (Loss) for the period before Tax

Net Profit / (Loss) for the period after Tax

Total Comprehensive Income for the period comprising

profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)
Equity Share Capital (face value of Rs. 10 each)

Other Equity (Excluding revaluation reserve)
Earnings Per Share (of Rs. 10/- each)

Total Income from Operations

(after Exceptional items)

(after Exceptional items)

(not annualized) (in Rs.)-

Basic Diluted

Place: KOCHI Date: August 10, 2022

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)

भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती)

करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पनर्विलोकन केले आहे.

ते तारीख अलेखापरिक्षित आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

तपशील

करपूर्व नफा/(तोटा)

इतर समभाग

ब. सौमिकृत

एकुण उत्पन्न

करपूर्व नफा

करानंतर नफा

एकूण सर्वंकष उत्पन्न

दिनांक: १२.०८.२०२२

तपशील

गलावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

......, करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

गलावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष्

राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकीत

नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

एकूण उत्पन्न

विशेष साधारण बाबपर्व#

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

नरणा केलेले समभाग भांडवल

उत्पन्न प्रतिभाग (रु.५/- प्रत्येकी)

GROUP Globally Committee

राखीव वंगळून)

सौमिकृत (रु.)

मुळ (रु.)

टिप :

करानंतर नफा/(तोटा)

Net Profit / (Loss) for the period

(before Exceptional Items and Tax)

Quarter Ended

31.03.2022

24.50

24.50

15.23

15 23

912.02

222.04

0.20

संपलेली तिमाही

३०.०६.२०२२ ३१.०३.२०२२ ३०.०६.२०२१

लेखापरिक्षित

290.८८

(82.00)

(\$8.08)

(६५.३७)

५६८.९८

(9.90)

(9.90)

संपलेली तिमाही

३०.०६.२०२२ ३१.०३.२०२२ ३०.०६.२०२१

290.८८

(४८.६२)

 $(\xi\xi.\xi3)$

(६५.२१)

अलेखापरिक्षित

35.033

880.86

334.62

334.84

५६८.९८

4.90

4.90

35.033

880.02

(335.05)

334.66

30.06.2021

134.83

20.7

20.77

15.68

15 68

0.29

For Supra Pacific Management Consultancy Limited

550.08

PUBLIC NOTICE

Year Ended

31.03.2022

625.27

71.93

71.93

51.04

51 04

912.02

222.04

0.68

JOBY GEORGE

(रु.लाखात

संपलेले वर्ष

३१.०३.२०२२

लेखापरिक्षित

9240.48

९५६.५६

६६६.४४

६६७.३३

486.86

4023.94

99.09

(रु. लाखात)

संपलेले वर्ष

३१.०३.२०२२

9240.48

348.90

६६६.८५

80.08

सही/

अनपा तन्ना शाह

(रु.लाखात

संपलेले

39.03.22

नेखापरिक्षित

२१३८६३

93860

93880

90940

2848

99249

919.196

90.42

एकत्रित

संपलेली

तिमाही

३०.०६.२१

80309

2409

2409

9826

२८५५

3.36

3.29

मंद्रलाच्या आदेशान्व

व्यवस्थापकीय संचाल

डीआयएन: ०१५८७९०

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

Managing Director

Notice is hereby given to all Public that Original Agreement for sale dated 21-01-1985 executed between M/s. A-1 Builders AND Mr. **Ujwal M. Trilokekar** in respect of Flat No. 311 Swagat Theressa, Bhayander (W), Dist Thane -401 105 have been lost and misplaced by Vaishali Vikas Vazkar. Anybody having any right, title, interest

claim, demand, by way of mortgage, sale, lease, gift, exchange etc. may contact the undersigned, within 15 days from the date of publication of this Notice. Megha Gupta

Advocate High Court Shop No. 7, Building No. C/8-9, Sector 8, Anathrangar, Mira Road (East), Dist. Thane - 401 107 MB:-770006667

LOSS OF DOCUMENTS

Lost Original 1) Agreement for Sale dt. 14.12.1991 by Manish Builders Pvt. Ltd. in favour of Jaswanti B. Thakkar, and **2)** Agreement for Sale dt. 29.10.1993 by Jaswanti B. Thakkar in favour of Tapaswi C. Gor and Prabhavati Chandrakant Gor for the Flat No 403, A-Wing, Ramjas CHSL Devidas Road, Borivali West,

Mumbai - 400103. A Lost Report has been lodged at M.H.B. Police station vide Report No. 25441-2022 dt 10.08.2022 in this regard. Finder of above documents may contact Adv.Juhi Pancholi at inilawpartners@gmail.com or send at above address.

Place : Mumbai Date : 13/08/2022

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणुन देण्यात येत आहे की, आयसीआयसीआय बँक लिमिटेडद्वारा वितरीत शांतकुमार सिदराम गराडकर यांचे ओळखपत्र क्र.२२३१५८९ हे दिनांक ११.०८.२०२२ रोजी हरवले आहे. जर कोणास सदर ओळखपत्र सापडल्यास त्यांना विनंती आहे की, त्यांनी सदर ओळखपत्र व्यवस्थापक ऋण सेवा व व्यवस्थापन समुह, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, ऑटम्न इस्टेट, चांदिवली फार्म रोड, म्हाडा कॉलनी समोर अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२ यांच्याकडे आणुन

म्हणून आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या सर्व ग्राहकांना सचित करण्यात येत आहे की. ओळखपत्र क २२३१५/९ धारक अनधिकत व्यक्तीकडे कोणत्याही रकमेचा व्यवहार करू नये. पढे सचना देण्यात येत आहे की. सदर ओळखपत्र धारण करणाऱ्या कोणाही व्यक्तीकडे रकमेचा व्यवहार केल्यास तो त्यांनी स्वत:च्या मुल्य, जोखिम व परिणामावर करावा आणि आयसीआयसीआय बँक कोणत्याही व्यवहाराकरिता बंधनकारक/जबाबदा असणार नाही.

नाव: शांतकुमार गराडकर दिनांक: ११.०८.२०२२ ठिकाण: मुंबई

अयोकी मर्केटाईल लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९८५पीएलसी०३४९७२

नोंदणीकृत कार्यालय: लक्ष्मी कमर्शियल सेंटर, खोली क्र.४०५, ४था मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई-४०००२८. **ई-मेल:**ayokimerchantile@gmail.com, वेबसाईट:www.ayokimerchantile.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(6.3 () () () () () () () () () (.	(रु.लाखात, ईर्प	ोएस व्यतिरिक्त)		
	संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष		
तपशील		३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	8.00	७.४६	१६.५१		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब					
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२.१४)	१.0३	(0.88)		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब					
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२.१४)	१.0३	(०.६१)		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब					
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२.१४)	१.0३	(0.88)		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष					
नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२.१४)	१.0३	(०.६१)		
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	२४.५०	२४.५०	२४.५०		
इतर समभाग					
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)					
अ. मूळ	(0.८७)	0.83	(0.२५)		
ब. सौमिकृत	(0.20)	0.83	(0.२५)		
					

- १) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १२.०८.२०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वरील निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले.
- २) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सर्विस्तर नम्न्यातील उतारा आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.ayokimerchantile.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- ३) मागील कालावधी/तिमाहीचे आकडे चालु वर्ष/तिमाहीकरिता आकडे यासह निश्चिती करण्यासाठी पुर्ननमुद/पुर्नगठीत करण्यात आले.

मंडळाच्या वतीने व करिता अयोकी मर्कंटाईल लिमिटेडकरिता

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०८०६९८९९

सही/-



ठिकाण : मुंबई

दिनांक : १२.०८.२०२२

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड

१२वा मजला, कुशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंब्र (पश्चिम),मुंबई-४०००८९. वेबसाईट:www.maninfra.com; गुंतवणुकदार संपर्क:investors@maninfra.com कॉर्पोरेट ओळख क्र.:एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९ दुरध्वनी:+९१-२२-४२४६३९९९

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या २०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सदस्यांना येथे सचना देण्यात येत आहे की.

- १. कंपनीची २०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएम घेण्याच्या दिनांक ०४ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता **बुधवार, ०७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.००वा. (भाप्रवे)** कंपनी कायदा २०१३ च्या लाग् तरतुदी (कायदा) आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए परिपत्रके) सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.०५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/ २०२० दि.१५ जून, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३९/२०२० दि.३९ धारण परिपचक क ೧२/२०२१ दि १२ जानेवारी २०२१ सर्वसाधारण परिपचक क १९/२०२१ दि ०८ सर्वसाधारण परिपत्रक क्र.२१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२२ दि.०५ मे, २०२२ सहवाचिता भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ आणि परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ नुसार (सदर परिपत्रके) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.
- २. २०व्या एजीएमची सूचना, ई-वोटिंगकरिता प्रक्रिया व माहिती आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार व आरटीएकडे नोंद आहेत अशा सर्व सदस्यांना १२ ऑगस्ट, २०२२ रोजी पाठविण्यात आले आहे.
- २०वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.maninfra.com/contracting/IR-annual-report.php, संबंधित नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होतील.
- ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ठेवीदार सहभागीदाराकडे अद्यायावत नाहीत त्यांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल व २०वी एजीएम सचनेची सॉफ्ट कॉपी कंपनीच्या investors@maninfra.com ई-मेलवर विनंती करून
- ज्या सदस्यांना कंपनीचे कार्यचलन व खाते संबंधी कोणतीही माहिती प्राप्त करण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांचे प्रश्न एजीएम तारखेपुर्वी किमान ७ कार्यालयीन दिवसापूर्वी (अर्थात **बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२** पूर्वी) investors@maninfra.com ई-मेलवर पाठवावेत जेणेकरून एजीएममध्ये कंपनीला प्रश्नांची उत्तरे देता येतील किंवा ई–मेलने पाठविता येतील.
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४, सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ चे नियम २० आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ चे नियम ४४. भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळादारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दि.९ डिसेंबर, २०२२ नसार कंपनीने २०वी एजीएम सचनेत नमुदप्रमाणे व्यवसायावर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सुविधा प्रस्तावित केली आहे. एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर एजीएमच्या तारखेला मतदानाच्या ठिकाणी तसेच रिमोट ई-वोटिंग सुविधेने सदस्यांना त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:
- १) २०वी एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत मतदान प्रणालीने विमर्ष केले जाईल. २) रिमोट ई-वोटिंग रविवार, ०४ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल.
- ३) रिमोट ई-वोटिंग **मंगळवार, ०६ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा.** (भाप्रवे) समाप्त होईल.
- ४) एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरुपाने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२ आहे. ५) एजीएमच्या सूचनेनंतर ज्या व्यक्तिने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले व कंपनीचा सदस्य झाला आणि निश्चित दिनांक अर्थात ३१ ऑगस्ट,
- २०२२ रोजी भागधारणा घेतली त्यांनी evoting@nsdl.co.in विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापी ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह जर एखादी व्यक्ती नोंद असल्यास त्यांनी मत देण्याकरिता त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड किंवा फिजीकल युजर रिसेट पासवर्ड वापरून तुमचे पासवर्ड रिसेट करावे किंवा टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० व १८००-२२-४४-३० वर संपर्क करावा. डिमॅट स्वरुपात वैयक्तिक भागधारण करणाऱ्या व्यक्तींनी कंपनीचे शेअर्स प्राप्त करून सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असल्यास व ३१ ऑगस्ट. २०२२ या नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी ॲक्सेस ट एनएसडीएल ई-वोटिंग सिस्टीम
- अंतर्गत एजीएम सूचनेत नमुद प्रक्रिया करावा. ६) रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.
- ७) जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने यापुर्वीच मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- ८) बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदानाने वार्षिक सर्वसाधारण सभेत मत देण्याचा अधिकार असेल. त्यांना रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत २०वी एजीएम घेण्याच्या ०४ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या सुचनेत टीप विभागात नमुद माहितीचे पालन करावे.
- ९) काही प्रश्ने असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड सेक्शनवर सदस्यांकरिता असलेले ई-वोटिंग यजर मॅन्युअल आणि सदस्यांकरिता फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० व १८००-२२-४४-३० वर संपर्क करावा किंवा संपर्क श्रीमती पल्लवी म्हात्रे, विष्ठ व्यवस्थापिका यांना ई-मेल <u>evoting@nsdl.co.in</u> वर संपर्क करावा. सदस्य कंपनी सचिवांना investors@maninfra.com वर किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात लेखी कळवू
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम १० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार येथे सचना देण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.
- ८. सदस्यांना सल्ला आहे, त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांच्या डीपीकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनी आणि/किंवा आरटीएकडे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत, जेणेकरून त्यांना भविष्यात कंपनीकडन ई-मेलने वार्षिक अहवाल, नोटिसेस तसेच सर्व पत्र व्यवहार प्राप्त करता येईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता सही/-दर्गेश डिंगणकर

कंपनी सचिव

सदस्यत्व क्र.एफ७००७

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १२.०८.२०२२

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ११ ऑगस्ट, २०२२ रोजी लेखासमितीद्वारे तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेला कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले जे कंपनीच्या http:, /www.mangroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत इतर लेखाप्रमाणानुसार विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वरील निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत. तदनुसार मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नवर्गीकृत/पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले आहेत.

५ ते ६ महिन्यात निष्पादित करावयाचे अंदाजे रु.१,०००/ – कोटी रक्कम त्या तारखेला थकबाकी आदेश पुस्तक स्थिती घेतली आहे.

विलीनीकरण योजना कार्यचलनाच्या विलंबामुळे कंपनीची पूर्णतः मालकीची उपकंपनी असलेली मेरिनो शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडचे वित्तीय अहवात भारतीय सनदीलेखापाल संस्थाद्वारे वितरीत भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) ११० द्वारे आवश्यकतेनुसार एकत्रित केलेले नाही.

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित MAN

दिनांक: १९ ऑगस्ट, २०२२ ठिकाण: मुंबई

(डीआयएन:०००१२०३३)

सही/ आर.सी. मनसुखार्न अध्यक्ष